

पसायदान 14/15 सप्टेंबर

खबर डिस्ट्रिक्टची

डिस्ट्रिक्ट 3131 च्या Economic & community development avenue च्या वतीने डिस्ट्रिक्टमधील 15 क्लबनी एकत्र येऊन येत्या 21 सप्टेंबर रोजी 'A Rainbow spectrum' हा सामाजिक कार्यकर्ते बिंदूमाधव खिरे यांच्या व्याख्यानाचा ऑनलाईन उपक्रम आयोजित केला आहे. आपल्या क्लबने या उपक्रमासाठी nodal club म्हणून जबाबदारी घेतली आहे. डिस्ट्रिक्ट मध्ये economic & community devolpment director Adv. वैशाली भागवत व डिस्ट्रिक्ट club admin डायरेक्टर डॉ. उज्ज्वला बर्वे यांच्या विशेष पुढाकारातून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

क्लब वार्ता :

पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये RCPGB चा नेहमीच पुढाकार असतो. या वर्षी रोटरी क्लब ऑफ युवा यांच्या वतीने चालू केलेल्या निर्माल्य संकलन प्रकल्पात आपला क्लब सहभागी झाला आहे. विश्वास लेले या उपक्रमाचे समन्वयक आहेत.

10 वी / 12 वी पास झाल्यानंतर पुढील शिक्षण घेणे आर्थिकदृष्ट्या जमत नसल्याने अनेक युवक युवती शिक्षण व रोजगाराअभावी घरी बसून आहेत. त्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी आपल्या क्लब ने 'युवा कौशल्य विकास' हा उपक्रम चालू केला आहे. वनाज परिवार विद्यामंदिर येथे अशा गरजू युवकांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करून या उपक्रमाला सुरवात करण्यात आली. रोजगाराभिमुख असे विविध कोर्सेस विनामूल्य चालवणाऱ्या प्रशिक्षण संस्थांच्या प्रतिनिधीनी या सत्रात युवकांना मार्गदर्शन केले. PP सुनील बर्वे व प्रोजेक्ट डायरेक्टर प्रसाद पुजारी यांनी या उपक्रमांचे नियोजन केले.

कौतुक सभासदांचं

आपली PI director डॉ. ऋचा मोकाशी हिचा दैनिक लोकमत ने आयोजित केलेल्या विशेष आरती कार्यक्रमात सहभाग होता. डॉ. ऋचाचे अभिनंदन.

कल और कल

गेल्या मंगळवारी आपण क्लबच्या ऑनलाईन मीटिंग मध्ये Amdocs technology चे product मॅनेजर देवेंद्र जानी यांना आमंत्रित केले होते. Life lessons from bees या विषयावरील व्याख्यानात त्यांनी मधमाशांविषयी नवीन, सखोल माहिती दिली. मनुष्य प्राण्याने मधमाशीकडून घेण्यासारखे अनेक गुण आहेत, हे त्यांनी त्यांच्या माहितीपूर्ण presentation मधून पटवून दिले.

पुढील मंगळवारी 21 सप्टेंबर रोजी online स्वरूपात joint मीटिंग होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते बिंदु माधव खिरे यांच्या व्याख्यानातून आपण एक काहीसा दुर्लक्षित पण महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. लवकरच अधिक तपशील कळवू.

आकर्षण आजचं

थकलेल्या मनाला शांत करण्यासाठी जसं संगीत प्रभावी ठरतं तसंच आपला उत्साह, मिळालेली ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी संगीतच साथ देतं. म्हणूनच आपला मित्र प्रकाश भट आज आपल्यासाठी सादर करत आहे 'Milestone melodies, with untold stories ' हा सदाबहार गीतांवर आधारित एक अनोखा कार्यक्रम.

तेव्हा भेटूच आज संध्याकाळी 7:30 वाजता गांधीभवन मध्ये.